

राष्ट्रीय रक्त धोरण व्यवस्थितरित्या राबविणेबाबत.
शासकीय रक्तपेढ्यांमध्ये रक्त व रक्तघटक
पुरवठ्यासाठी आकारण्यात येणाऱ्या सुधारीत सेवा
शुल्काबाबत.

महाराष्ट्र शासन

सार्वजनिक आरोग्य विभाग

शासन परिपत्रक क्रमांक : रारसे- २०१५/प्र.क्र.१४६/आ-५,
जी.टी.रुग्णालय आवार, कॉम्प्लेक्स बिल्डींग, ८ व १० मजला,
लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई- ४०० ००१.
तारीख: २७ एप्रिल, २०१५

संदर्भ :

- १) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन परिपत्रक क्र.रारसे (बैठका) २०११/प्र.क्र.६९/आ-५,
दि.२२ नोव्हेंबर, २०११.
- २) संचालक, राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद, नवी दिल्ली यांचे पत्र No.S.12016/01/2012/
NACO(NBTC), दि. १२ फेब्रुवारी, २०१४.
- ३) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन परिपत्रक क्र.रारसे-२०१३/प्र.क्र.२२४/आ-५,
दि.१८ जून, २०१४.
- ४) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन परिपत्रक क्र.रारसे-२०१३/प्र.क्र.२२४/आ-५,
दि.२५ जून, २०१४.

: परिपत्रक :

संदर्भ क्र. २ येथे नमुद संचालक, राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद, नवी दिल्ली यांनी रक्त व रक्तघटकांसाठी आकारावयाचे सेवा शुल्क व प्रक्रिया चाचणी शुल्काबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यास अनुसरून संदर्भ क्र. ३ येथे नमुद शासन परिपत्रकान्वये राज्यातील शासकीय रक्तपेढ्या/धर्मदाय संस्था संचालित व खाजगी रक्तपेढ्यांमार्फत रक्त व रक्तघटक पुरवठा यासाठीचे आकारावयाचे सेवा शुल्क निश्चित करण्यात आले होते.

२. मा. मंत्री, सार्वजनिक आरोग्य यांनी सन २०१४ च्या हिवाळी अधिवेशनात शासकीय रक्तपेढ्यांमध्ये/केंद्रीय एड्स नियंत्रण विभागाकडून अर्थसहाय्यित रक्तपेढ्यांमध्ये, रक्त व रक्तघटकांसाठी आकारण्यात येणाऱ्या सेवा शुल्कात सुधारणा करण्याचे आश्वासित केले होते. त्यानुसार रक्त व रक्तघटकांसाठी आकारण्यात येणाऱ्या सेवा शुल्कात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

३. संचालक, राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद, नवी दिल्ली यांचे No.S.12016/01/2012-NACO(NBTC), दि. १२ फेब्रुवारी, २०१४ च्या पत्रान्वये प्रसृत केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनाने वरील संदर्भ क्र. ३ येथे नमुद शासन परिपत्रकान्वये राज्यातील सर्व शासकीय /धर्मदाय संस्था संचालित /खाजगी रक्तपेढ्यांनी रक्त व रक्त घटक पुरवठ्यासाठी आकारावयाचे सेवा शुल्क निश्चित

करण्यात आले होते. त्यापैकी केवळ शासकीय रक्तपेढ्यांमध्ये रक्त व रक्तघटकांसाठी आकारण्यात येणाऱ्या सेवा शुल्कात खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

अ. क्र.	तपशिल	जून, २०१४ पूर्वीचे सेवा शुल्क	जून, २०१४ मध्ये वाढलेले सेवा शुल्क	नवीन सुधारीत सेवा शुल्क
१	संपूर्ण रक्त	४५०/-	१०५०/-	८५०/-
२	लाल पेशी	४५०/-	१०५०/-	८५०/-
३	प्लाझ्मा	४५०/-	३००/-	३००/-
४	प्लेटलेट्स	४५०/-	३००/-	३००/-
५	क्रायोप्रेसिपिटेट	४५०/-	२००/-	२००/-

शासन परिपत्रक दि.१८ जून, २०१४ अन्वये राज्यातील सर्व शासकीय /धर्मदाय संस्था संचालित /खाजगी रक्तपेढ्यांनी रक्त व रक्त घटक पुरवठ्यासाठी आकारावयाच्या सेवा शुल्काबाबत दिलेल्या इतर सूचना जशाच्या तशा लागू राहतील. याची सर्व रक्तपेढ्यांनी नोंद घ्यावी.

४. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सर्व रक्तपेढ्यांनी करणे बंधनकारक राहिल. तसेच शासकीय रक्तपेढ्यांना रक्त व रक्तघटक पुरवठ्यासाठी वरील सुधारीत सेवा शुल्क आकारणे बंधनकारक राहिल. यानुसार कार्यवाही न करणाऱ्या रक्तपेढ्यांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल.

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१५०४२९१५०४३६४६१७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ज्ञा. ल. सुळ)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई.
३. संचालक, आरोग्य सेवा, आरोग्य संचालनालय, मुंबई.
४. संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल आवार, मुंबई.
५. संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई.

६. मा. मंत्री (सार्वजनिक आरोग्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
७. मा. राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
८. प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
९. उप औषध नियंत्रक, वेस्ट झोन, मुंबई सेंट्रल, मुंबई.
१०. धर्मादाय आयुक्त, धर्मादाय आयुक्त कार्यालय, वरळी, मुंबई.
११. अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय (सर्व)
१२. सहायक संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई.
१३. रक्त संक्रमण अधिकारी, जिल्हा रुग्णालय रक्तपेढया (सर्व)
१४. धर्मादाय संस्था संचालित /खाजगी /रेड क्रॉस रक्तपेढया (सर्व)
१५. निवडनस्ती (आरोग्य-५)